

Date: August 03, 2022

To,
The Manager
Listing Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001

Scrip Code: 538646 / Scrip ID: QGO

Subject: Intimation of Newspaper advertisement published for the Un-audited Financial Results for the quarter ended June 30, 2022

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, please find enclosed herewith extract of newspaper advertisement published for the Un-audited Financial Results for Quarter June 30, 2022 approved at the meeting of Board of Directors of the Company held on August 02, 2022 pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, being published in following newspapers:

1. Financial Express (English Daily) dated 03.08.2022

2. Mumbai Lakshdeep (Marathi Daily) dated 03.08.2022

Kindly take the same on record.

For QGO Finance Limited

Urmi Joiser

Company Secretary & Compliance Officer

Membership No: A63113

Address: 304, Shri Siddhivinayak Apartments,

Plot No. 42, Sector 44A, Seawoods, Nerul (W), Navi Mumbai - 400706

Encl: Extract of newspaper Advertisement

FINANCIAL EXPRESS

Email: CompanySecretary WINL@welspun.com; Website: www.welspuninvestments.com Corporate Office: Welspun House, 7th Floor, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai - 400013. Tel. No. +91 22 66136000, Fax No. +91 22 2490 8020 NOTICE OF BOARD MEETING

Notice is nereby given that pursuant to Regulation 47 (1)(a) of the SEBT (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, August 10, 2022, inter alia, to consider and approve the Unaudited Financial Statements of the Company for the guarter ended June 30, 2022.

For Welspun Investments and Commercials Limited **Amol Nandedkar Company Secretary**

WHIRLPOOL OF INDIA LIMITED Whirlpool CIN No: L29191PN1960PLC020063 Regd. Office: Plot No. A-4 MIDC, Ranjangaon, Taluka- Shirur, Distt.- Pune - 412220, Maharashtra. Corporate Office: Plot 40 Sector, 40, Gurugram - 122002, Haryana. Website: www.whirlpoolindia.com, Email: investor_contact@whirlpool.com NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

Notice is hereby given that the following Share Certificates have been reported lost/ misplaced and the registered holders thereof/claimants thereto have requested to the Company for issuance of Duplicate Share Certificate(s) in lieu of lost share certificates(s): Sr. Folio no. Dist. No. Shares NO. No. 1 | 0122691 | Shabnam Arora 300 | 1792496- 1792795 | 705558

Any person(s) who has/have and claim(s) in respect of the aforesaid Share Certificate(s) should lodge the claim in writing with us at the above-mentioned address within 15 days from the date of publication hereof. In case, we do not receive anything to the contrary within period stated above, neither the Company nor the RTA will thereafter be liable to entertain any claim in respect of the said Share Certificate(s) and shall proceed for issue the Duplicate Share Certificate(s) pursuant to provisions of Companies Act, 2013.

Particulars

Profit before exceptional items, tax and share of profit / (loss) of

*There are no extraordinary items in any of the period disclosed above.

2. Key financial figures for Thermax Limited (Standalone) are as follows:

Particulars

Particulars

Thermax Engineering Singapore Pte. Ltd. (relating to PT Thermax

For Whirlpool of India Limited Roopali Singh

Date : 02.08.2022

Revenue from operations

Net Profit for the period*

Equity Share Capital

(URL: www.Thermaxglobal.com)

Revenue from operations

Net Profit for the period

Equity Share Capital

Profit before tax

Other equity

Diluted (₹)

3. Exceptional Items:

Exceptional items (Expenses)

Earnings Per Share (of ₹2/- each)

Earnings Per Share (of ₹2/- each)

Impairment of investments in subsidiary

International Indonesia)

Total

Place: Pune

Date: August 02, 2022

Profit before exceptional items and tax

Total comprehensive income for the period

Total Comprehensive Income

Earnings Per Share (of ₹2/- each)

Earnings Per Share (of ₹2/- each)

associate*

Other equity

Basic (₹)

Profit before tax*

Place: Gurugram (Haryana)

Sr.

No.

No.

3

Place: Mumbai

Date : August 2, 2022

(Company Secretary)

Place: Mumbai

Statement of unaudited financial results for the quarter ended June 30, 2022

The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI

(Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of the unaudited Financial Results

is available on the Stock Exchange websites (URL:www.nseindia.com, www.bseindia.com) and also on the Company's website

THERMAX LIMITED

Quarter Ended

June 30, 2022

(Unaudited)

1,654.48

81.45

81.38

58.95

56.71

22.52

5.23

5.23

Quarter Ended

June 30, 2022

(Unaudited)

947.00

31.55

31.55

24.49

23.77

23.83

2.06

2.06

Quarter Ended

June 30, 2022

(Unaudited)

Regd. Office: D-13, M.I.D.C Industrial Area, R.D. Aga Road, Chinchwad, Pune - 411 019

Corporate Identity Number - L29299PN1980PLC022787

SAB EVENTS & GOVERNANCE NOW MEDIA LIMITED CIN :L22222MH2014PLC254848 Tel.: 022-4023 0673/022-40230000, Fax: 022-26395459

SAR EVENTS & Flags. Office: 7th Floor, Achikari Chambers, Oberoi Complex, New Link Road, Andheri (West), Mumbai 400 053. Email: cs@governancenow.com Website: www.governancenow.com EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

For Quarter Ended **Particulars** 30-Jun-22 31-Mar-22 30-Jun-21 31-Mar-22 (Unaudited) (Audited) (Unaudited) (Audited) 1 Total income from operations 29.87 26.22 39.62 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) (46.68) (42.79) (18.66) (113,41) Net Profit/(Loss) for the period before Tax (46.68) (42.79) (18.66) (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (113.75) (after Exceptional and/or Extraordinary items) (46.68) (43.14)(18.66)Total Comprehensive Income for the period after tax (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) (42.64) (18.66) (113.25)and other comprehensive Income (after tax)] 1,048.37 1,048.37 6 Equity Share Capital 1,048.37 1.048.37 7 Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the 965.86 Audited Balance Sheet of the previous year 8 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (0.45) (0.45) (0.41)(0.18)

Diluted (0.41) (0.18) The above Un-audited Financial Results of the Company have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on August 02, 2022. The Statutory Auditors have carried out limited review of these Financial Results for the guarter June 30, 2022 and the same are made available on website of the company www.governancenow.com and website of BSE Limited www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited on www.nseindia.com where shares of

The Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2022, have been prepared in accordance with recognition and measurement principles laid down in the Indian Accounting Standards (Ind AS) 34 - Interim Financial Reporting prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant

The Company is operating in a single segment viz. Digital Media Websites & MICE, Hence, the results are reported on a single segment basis

Sustainable Solutions In Energy & Environment

Consolidated

Quarter Ended

June 30, 2021

(Unaudited)

Quarter Ended

June 30, 2021

(Unaudited)

Standalone

Quarter Ended

June 30, 2021

(Unaudited)

709.65

38.53

38.53

30.52

30.99

23.83

2.56

2.56

1.052.36

56.26

56.26

42.40

48.47

22.52

3.77

Previous period' year's figures have been reclassified (regrouped wherever necessary to confirm with the current accounting treatement By Order of the Board of Directors

For SAB Events & Governance Now Media Ltd.

Markand Adhikari Chairman DIN: 00032016

(₹ in Crore)

6,128.33

409.97

410.10

312.31

319.93

3,469.97

22.52

27.73

27.73

(₹ in Crore)

4,015.39

270.06

14.00

256.06

200.79

205.03

23.83

16.85

16.85

14.00

14.00

Chairperson

(₹ in Crore)

Year Ended

Mar. 31, 2022

(Audited)

For Thermax Limited

Mrs. Meher Pudumjee

2,977.17

Year Ended

Mar. 31, 2022

(Audited)

Year Ended

Mar. 31, 2022

(Audited)

(Rs. In Lakhs, Except EPS)

NANDGAON ROAD, KOSI KALAN, DISTT. MATHURA - 281403 CIN: L60231UP2008PLC069245 NOTICE NOTICE pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure

JITF INFRALOGISTICS LIMITED

REGD. OFF.: A-1.UPSIDC INDL. AREA.

Requirements), Regulations, 2015 is hereby given that a meeting of Board of Directors of the Company will be held on Wednesday. 10th day of August 2022 at Jindal ITF Centre, 28, Shivaji Marg, New Delhi - 110015. Interalia, to consider and approve the Un-Audited (Standalone and Consolidated) Financial Results of the company for the guarter ended 30th June, 2022. The Trading Window shall remain closed up

Financial Results. This Notice is also available on the website of the Company www.jindalinfralogistics.com

to 48 hours from the disclosure of above

and on the website of Stock Exchanges where the shares of the Company are listed namely, at www.bseindia.com and www.nseindia.com For JITF INFRALOGISTICS LIMITED Sd/-

ALOK KUMAR Place: New Delhi Company Secretary Date: 02th August, 2022 ACS: 19819

KINGFA 金发科技股份有限公司 **KINGFA SCIENCE &** TECHNOLOGY (INDIA) LIMITED

CIN: L25209TN1983PLC010438 Registered Office: Dhun Building,

Notice is hereby given pursuant Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 that a Meeting of the Board of Directors of the Company will be held or Wednesday, August 10, 2022, inter-alia, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the Quarter ended June 30, 2022. The intimation is also available

Company on for Kingfa Science & Technology

Nirnoy Sur Place: Pune Company Secretary

(formerly Hydro S & S Industries Limited)

III Floor, 827, Anna Salai, Chennai – 600 002 Phone: 044-28521736 | Fax: 044-28520420 E – mail : cs@kingfaindia.com Website: www.kingfaindia.com

NOTICE

www.kingfaindia.com and website of the Stock Exchanges where the shares of the Company are listed at www.bseindia.com and www.nseindia.com (India) Limited

Date : 01-08-2022

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

NOTICE

A JM FINANCIAL

Authorised Signatory

Annual Report of the schemes of JM Financial Mutual Fund or Abridged Summary thereof: All unitholders are requested to note that in terms of SEBI circular no. SEBI/HO/IMD/DF2/CIR/P/2018/92 dated June 05, 2018, the annual report and abridged summary reports of all the schemes of JM Financial Mutual Fund for the period ended March 31, 2022, have been hosted on the websites of JM Financial Mutual Fund and AMFI. Unitholders can access the reports using the following path: http://www.

imfinancialmf.com/Downloads/Financial. The unitholders can also submit a request for a physical or electronic copy of the annual report or abridged summary by sending a request on the email id: investor@imfl.com from their registered e-mail ID or by sending a signed written request to the following address:

Investor Relations Department, JM Financial Asset Management Limited, Cnergy, 8th Floor, Office B. Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai – 400025.

For existing investors, an Option Form for opting in to receive the physical copy of Annual Report/Abridged Summary is available on the website of JM Financial Mutual Fund under 'Downloads' section. Investors can also update their email ids by submitting the aforesaid form with JM Financial Asset Management Limited to receive the annual reports/abridged summary by email every year automatically.

However, in case an investor has not opted-in, it will be presumed that he/she has opted out from receiving the physical copy of the Annual Report or Abridged Summary.

Place: Mumbai JM Financial Asset Management Limited (Investment Manager to JM Financial Mutual Fund) Date: July 31, 2022 For further details, please contact:

JM Financial Asset Management Limited

(Formerly known as JM Financial Asset Management Private Ltd.),

Registered Office: 7th Floor, Cnergy, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400025. Corporate Office: Office B, 8th Floor, Cnergy, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai-400025. Corporate Identity Number: U65991MH1994PLC078879. • Tel. No.: (022) 6198 7777 • Fax No.: (022) 6198 7704. • E-mail: investor@jmfl.com • Website: www.jmfinancialmf.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully. REF No. 18A/2022-23



CIN: L65910MH1993PLC302405 Regd Office: 3rd Floor, A-514, TTC Industrial Area, MIDC, Mahape, Navi Mumbai - 400701

E:Contactus@qgofinance.com/Website:www.qgofinance.com/Tel No.: +91-22-49762795 [REGULATION 47(1) (B) OF THE SEBI (LODR) REGULATIONS, 2015]

EXTRACT OF UN-AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER ENDED 30TH JUNE, 2022** BSE Code - 538646 (Amounts in Lakhs)

Corresponding **Particulars** Quarter ended Preceeding Previous (01/04/2022 No. quarter ended 3 months Year ending (31/03/2022) 31/03/2022 to 30/06/2022) ended in the previous year (01/04/2021 to 30/06/2021 (Un-audited) (Audited) (Un-audited) Audited) 838.02 267.34 Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 47.24 41.63 28.64 143.17 Net Profit / (Loss) for the period before tax (after 47.24 41.63 143.17 28.64 Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) 31.27 28.54 18.59 93.26 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 31.27 28.54 93.26 6,952,800.00 6,952,800.00 6,952,800.00 6,952,800.00 **Equity Share Capital** Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) 0.45 0.41 0.27 1.34 Diluted

This Financial statement has been prepared in accordance with the Companies Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (IAS) Amendment Rules, 2016 and other recognised accounting practices and policies to the

The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their The Company operated in Financing and Investing sector which is a single Business Segment in accordance with Ind AS-

108 Operating Segment" notified pursuant to Companeis (Accounting Standards) Rules, 2015

During the Quarter under review, the company has alloted 600 Non Convertible Debentures at the issue price of Rs. 1.00.000 per Debenture. The Actual Amount of Utilisation in Quarter under review is Rs. 6,00,00,000. The Total Loan Booked till 30.06.2022 of Rs. 70.96,22,450/-. The Total Outstanding Non Convertible Debenture as on 30.06.2022

6. Figures for the Previous period have been regrouped/re-classified to confirm to the figures of the current period.

For Qgo Finance Limited

Rachana Singi Date: 02/08/2022 **Managing Director** Place: Navi Mumba DIN: 00166508

VINTRON INFORMATICS LIMITED

02.08.2022

Registered Office: D-107 & 108, Okhla Industrial Area, Phase-I, New Delhi-110020 Tel. No.: +011-43740000; E-mail ID: vil_vintron@hotmail.com; Website: www.vintroninformatic.com CIN: L72100DL1991PLC045276

Recommendations of the Committee of Independent Directors (IDC) on the Open Offer to the Shareholders of Vintron Informatics Limited under Regulation 26(7) of SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 (SEBI SAST Regulations), as amended till date

Name of the Target Company (TC) Vintron Informatics Limited Details of the Offer pertaining to TC Open Offer made by Acquirer (s) M/s. Vistara Network Private Limited and M/s. Telexcell Enterprise LLP to acquire upto 1,99,17,750 equity shares ("Offer Shares"), representing 25.42% of the paid-up share capital of Vintron Informatics Limited. (Target Company). Offer Price: Rs. 1.25 (Rupees One and paisa Twenty Five Only) per equity share as mentioned in the Letter of Offer filed with SEBI. Name of the Acquirers M/s. Vistara Network Private Limited and M/s. TelexcellEnterprise LLP. Name of the Manager to the Offer D & A Financial Services (P) Ltd SEBI Registration No.: INM000011484 Members of the Committee of Independent Directors (a) Ms. Rupam Chaudhary (b) Ms. Kirti Gupta Members of the Committee do not have any relationship or interest in the Company IDC Member's relationship with the TC (Director. Equity shares owned, any other contract/ except to the extent of the sitting fees paid and the reimbursement of expenses by the company in their capacity as Directors. relationship), if any Trading in Equity Shares/other securities of the TC Members of the Committee do not hold any shares or securities in the Target Company by IDC Members

IDC Member's relationship with the Acquirers/PAC No relationship exists between the members of the IDC and the Acquirer(s). Trading in equity shares/other securities of the None of the IDC members hold any shares of the Company and neither have they Acquirer/PAC by IDC Members traded in any equity shares / other securities of the Company during a period

of 12 months prior to the date of Public Announcement and since then till date. Recommendation on the Open Offer, as to Based on the review of the Public Announcement and the Detailed Public Statement whether the offer is fair and reasonable issued by the Manager to the Offer on behalf of the Acquirers, IDC believe that the Open Offer is in accordance with SEBI (SAST) Regulations, 2011 and to that extent is fair and reasonable.

The shareholders should independently evaluate the offer and take their own informed decision. They are also advised to seek expert tax opinion before taking their decision in this regard.

In forming the aforesaid opinion/recommendations the IDC has considered the Summary of reasons for recommendation Acquirers have entered into SPA on June 10, 2022 with the Sellers to acquire 5,79,25,451

(Five Crore Seventy Nine Lakh Twenty Five Thousand Four Hundred and Fifty One) Equity Shares representing 73.93% of the Paid-up Equity Share Capital of the Target Company at an agreed price of INR 1/- (Indian Rupees One only) per Equity Share, which has triggered the requirement to make Open Offer under Regulation 3(1) and Regulation 4 of SEBI (SAST) Regulations.

The equity shares of the Target Company are listed on the BSE Limited and Calcutta Stock Exchange Limited. The equity shares on BSE Limited are frequently traded, in terms of the SEBI (SAST) Regulations. The Offer Price of INR 1.25/- Per Offer Share is justified in terms of Regulation 8(2)

of the SEBI (SAST) Regulations, being the highest of the parameters mentioned in Regulation 8(2). Therefore, in view of above, the Offer Price of INR 1.25/- (Indian Rupees One and Twenty Five Paisa Only) per share is justified.

Details of Independent Advisors, if any NIL Any other matter(s) to be highlighted NIL "To the best of our knowledge and belief, after making proper enguiry, the information contained in or accompanying this statement is, in all material respects, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise and includes all the

information required to be disclosed by the Committee of Independent Directors of Vintron Informatics Limited under the SEBI (SAST)

For and on behalf of Independent Directors Committee of VINTRON INFORMATICS LIMITED

Sd/-

Sd/-(Kirti Gupta) (Rupam Chaudhary) **Chairman of Committee** Member

By order of the Board For Star Cement Limited Sd/-

STAR CEMENT LIMITED

CIN: L26942ML2001PLC006663

Regd.Office: Vill.: Lumshnong, PO: Khaliehriat, Dist. East Jaintia Hills, Meghalaya - 793210 Phone: 0365-278215, Fax: (033)22483539

Email: investors@starcement.co.in; website: www.starcement.co.in









Extract of Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2022

	STANDALONE				CONSOLIDATED			
Particulars	Quarter ended 30.06.2022 Unaudited	Quarter ended 31.03.2022 Audited (Refer Note 6)	Quarter ended 30.06.2021 Unaudited	Year ended 31.03.2022 Audited	Quarter ended 30.06.2022 Unaudited	Quarter ended 31.03.2022 Audited (Refer Note 6)	Quarter ended 30.06.2021 Unaudited	Year ended 31.03.2022 Audited
Total Income from Operations	65,769.20	74,181.20	51,072.51	2,20,102.21	68,011.18	75,843.00	51,957.11	2,25,519.07
Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional items and or Extraordinary items)	6,440.17	6,948.56	5,968.89	17,037.52	10,516.69	8,505.77	7,379.50	24,365.35
Net Profit/(Loss) for the period (before tax, after exceptional items and or Extraordinary items)	6,440.17	6,948.56	5,968.89	17,037.52	10,516.69	8,505.77	7,379.50	24,365.35
Net Profit/(Loss) for the period (after tax, exceptional items and or Extraordinary items)	4,131.52	7,534.07	5,417.85	17,632.17	6,755.53	8,842.44	6,799.21	24,677.48
Total Comprehensive Income for the period (comprising profit/(loss) for the period after tax and other comprehensive income after tax)	4,132.10	7,531.40	5,419.08	17,634.50	6,751.11	8,846.97	6,802.29	24,663.31
Paid up Equity Share Capital (Face Value of ₹ 1/- each)	4,041.80	4,041.80	4,124.29	4,041.80	4,041.80	4,041.80	4,124.29	4,041.80
Earnings Per Share (of ₹ 1/- each) (Not annualised)								20/3000030403
-Basic (₹)	1.02	1.86	1.31	4.32	1.67	2.19	1.65	6.04
-Diluted (₹)	1.02	1.86	1.31	4.32	1.67	2.19	1.65	6.04

NOTES TO FINANCIAL RESULTS:

Place: Kolkata

- 1. The above Unaudited quaterly Financial Results were reviewed by the Audit Committee and approved at the meeting of the Board of Directors held on 02nd August, 2022. The Limited Review of these Results as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, has been completed by the Statutory Auditors of the Company. The full format of the quaterly and yearly financial results are available on the Stock Exchange websites - www.nseindia.com and also on the Company's website - www.starcement.co.in.
- 2. The consolidated results include results of its subsidiaries Star Cement Meghalaya Limited (SCML), Megha Technical & Engineers Private Limited (MTEPL), Meghalaya Power Limited (MPL), NE Hills Hydro Ltd. (NEHL), Star Century Global Cement Private Limited (SCGCPL), Star Cement (I) Limited (SCIL) (Formerly known as Star Cement Lumshnong Limited) and Star Cement North East Limited (SCNEL). 3. The group is engaged in the manufacture of cement, cement clinker and generation of power. The Power Company is generating power for group companies for their
- 4. The tax holiday period enjoyed by Company's Guwahati Grinding unit and its subsidiary, Star Cement Meghalaya Limited (SCML) u/s 80 IE of Income Tax Act, 1961 has ended in the financial year 2021-2022 leading to an overall increase in the Group's tax expenditure.
- 5. Figures of the previous period/year have been regrouped and reclassified to conform to the classification of current period, wherever necessary.
- 6. The figures of the quarter ended 31st March, 2022 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year ended 31st March, 2022 and
- unaudited published year to date figures upto 31st December, 2021, which were subjected to limited review.

Date: 2nd August, 2022 financialexp.ep

Chairman

Sajjan Bhajanka

Regulations, 2011."

Date : **02**nd **August**, **2022**

Place: New Delhi

IN THE COURT OF METROPOLITAN MAGISTRATE 61ST COURT, KURLA, NOTICE

C.C No. 1122/Misc/2022 Where as an application has been made before this Court by applicant Mr. IFTEKHAF SAMSHUL KHAN for Death Registration of his wife by name Smt. KISHAWARI BEGUN ZAHIR KHAN in C.C No. 1122/Misc/2022 You are therefore directed to publish notic in newspaper calling objection if any to allow this application as per paper attached herewith accordingly. Copy of application

along with order is attached herewith. Given

er my hand and seal of this Court.

BYORDER Judical Clerk, METROPOLITAN MAGISTRATE, 61ST Court, Kurla, Mumbai.

Dated this 28th day of July, 2022.

PUBLIC NOTICE All concerned are hereby informed, through this Public Notice on behalf of my Clie MRS. TRISHLA SHUBH GUPTA, that her original Documents of Flat Premises such as Deed of Confirmation dtd. 29/09/2000 deed of Sale Agreement dtd. 31/03/1991 and its annexed documents, having registration No.4203/2000, has been lo misplaced and same are not traceable due to diligent search, if anyone found or any claim in respect of the said documents or the Property, then approach to my Client within 15 Days from the date of this Public Notice, and thereafter no such claim shal

Sd/- MAHENDRA T. SINGH Office at, Shop No.8, Govardhan Complex, Cave Road, Jogeshwari East, Mumbai- 400060. Mob. No - 8168439451, Email Id ms912902@gmail.com Place : Mumbai Date : 03/08/2022

be entertain by my Client.

जाहिर नोटीस मे . सिव्हीज जज्जसो . सिनियर डिव्हीजन, इस्लामपूर यांचे कोर्टात . . त्रीमती - सोना**बाई काशिनाय बंदसोडे**, - अर्जदा रा नेर्ले, ता वाळवा, जिन्सांगली १) मा कार्यकारी अभियंता. . महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लि - कल्याण परिमंडळ. तेजश्री इमारत. तिसर मजला, जहाँगीर मैदान, कर्णिक रोड, कल्याण जाबदा

२) स्वाती प्रदिपकुमार बंदसोडे

ा द्वारा अरविंद ज • खंडेराव, रा • राजरल

अपार्टमेंट, रूम नं .२. आय .आय .टी .मेन गेट, पवई इंग्लिश स्कुलजवळ, पवई, मुंबई - YOO 095 ज्याअर्थी यातील अर्जदार यांनी मयत प्रदिप उर्फ प्रदिपकुमा काशिनाथ बंदसोडे रा . नेर्ले, ता . वाळवा, जि . सांगली यां हार्यालयात शिल्लक असणारी रक्कम यातील अर्जदार यांन नेळणेकरिता मयत प्रदिप उर्फ प्रदिपकुमार काशिनाथ बंदसो रा . नेर्ले, ता . वाळवा, जि . सांगली यांचे यातील अर्जटार हेन

सरळ व कायदेशीर वारस आहेत असा वारसा दाखला को

कडून मिळणेकरिता अर्ज दाखल केला आहे . याअर्थी अर्जदार यांचे मागणीप्रमाणे वारसा दाखल देणेस कोणार्च काही हरकत अगर तकार असल्यास त्यांनी सदर नोटीस प्रसिद प्रालेपासन ३० दिवसांत अगर नेमली तारीख १२ /०९ /२०२ रोजी स्वतः अगर एजंत वकीलामर्फत कागदोपत्री पुराव्यानिशी हजर राहून हरकत घ्यावी. जर याप्रमाणे कोणाची काही हरकत नाही न आलेस अर्जदार यांचे मागणीप्रमाणे त्यांचे नांवे वारस

दाखला देणेत येईल म्हणून दिली नोटीस -आज दि .२७ .०७ .२०२२ रोजी आमचे सहीनिशी व मे कोर्टाचे शिक्क्यानिशी दिली . सहि/

दिवाणी न्या वरिष्ठ स्तर, इस्लामप क . लिपीक दिवाणी न्यायालय.

पंजाब नैश्वनल बैंक punjabnational bank

जीएडी, मंडळ कार्यालय, ठाणे ४था मजला, प्रगति टॉवर इमारत, बांद्रा कुव कॉम्पलेक्स, मंबई ४०००५१. ईमेल : cothanegad@pnb.co.in

निविदासाठी आमंत्रण सूचना (NIT) कामाचे स्वरूप

प्रगती टॉवर बिल्डिंग, बीकेसी, मुंबूई येथे रिसेष्ठानमध्ये स्थापित पी.ए. (सार्वजनिक पत्ता उपकरणे:- कंट्रोलर (०१ नंबर), कॉल स्टेशन (०१ नंबर) आणि एम्प्लीफायर (०२ नंबर) बदलणे.

निविदा मूल्य आणि ईएमडी ईएमडी : रु. १५,०००/-अंदाजे खर्च : रु. ०७.४० लाख

जीएसटी सह सीलबंद निविदा सादर करण्याची शेवटची तारीस्त्र आणि वेळ: १७.०८.२०२२ रोजी १५:०० पर्वंत. तांत्रिक उघडण्याची तारीख आणि वेळ:

१७.०८.२०२२ रोजी १५:३० वाजता बँकेच्या वेबसाइट https://www.pnbindia.in वर दिनांक १७.०८.२०२२ रोजी

93.00 वाजे पर्यंत निविदा कागदपत्रे

डाउनलोड करता येतील. मुख्य व्यवस्थापक मंडळ कार्यालय, ठाणे

PUBLIC NOTICE

This is to inform to the general public a large that the Original Share Certificate No. 28. Distinctive Nos. 218 to 226 in the name of Mohit Thakur & Leela Thaku (referred as first purchaser) And M Mohammed Ibrahim Qasim Shaikh & Mrs. Zulekha Mohammed Ibrahin Shaikh (referred as second purchase and Mrs. Kaneez Fatima Husain Tagvi Mr. Husain Sayed Ahmed Taqv (referred as third purchaser/curren owner) of Flat No. 502/5D, Oshiwar. rescent Co-op. Housing Society Ltd. atliputra Nagar, New Link Road Patliputra Nagar, New Link shiwara, Jogeshwari (West), Mumb Osniwara, Jogeshwari (west), wiumia-400102.(Regn no. MUM/MHADB. HSG.(TC)/12809-2008-2009) has beer Lost / Misplaced from the residence complaint is lodge with Oshiwara Police Station on 30/07/2022, Regn No 1352/2022.

If anybody found may please contact inform to **Mr. Husain Sayed Ahmed Taqvi** (Mobile : 8652094050) Or to the Society's Office Or Oshiwara Police Station within 14 days of publication of Place: Mumbai Date: 03/08/2022

PUBLIC NOTICE By this Notice, Public in general is informed tha Late Mr. Cyril Salvadore Mascarenhas, joint member of the Poonam Complex 89-93 Cooperative Housing Society Ltd. and co-owner Flat No. 401, Bldg. No. SP-93, Poonam Complex, Shanti Park, Mira Road (East), Dist. Thomp 40117, died instruction 500 Complex. Complex, Shanti Park, Mira Hoad (East), Dist Thane 401107, died intestate on **13/04/2021** Mrs. Divya Gloria Moniz is claiming transf of the undivided shares and interest beli the deceased in her name being daughter and one of legal heir of the deceased member. The other legal heirs of the deceased have released their share in respect of the above Flat in favou of the claimant by entering into a registere release deed dated 15/07/2022. The claims an objections are hereby invited from other legs heirs and successors of the deceased member any for the transfer of the undivided shares an interest belonging to the deceased member i respect of the said Flat, inform to undersigne vithin period of 15 days from the publication this notice failing which the society will transfer undivided shares and interest belonging to the leceased member and thereafter no claims of bjections will be considered by the society.

K. R. TIWARI (ADVOCATE) Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar, Mira Road, Dist. Thane.

TRIO MERCANTILE AND TRADING LTD

CIN: L51909MH2002PLC136975 Regd. Off.: - 613/B, Mangal Aarambh, Ne Mc. Donalds, Kora Kendra, R.M. Bhattac Road, Borivali (W), Mumbai - 400 092 Phone No: - 022-28335998/99 Website: www.triomercantile.com Email Id: triomtl@gmail.com

NOTICE Notice is hereby given that a Meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, 12th August, 2022 inter alia to consider and to take on record the unaudited financial results of the Company

for the guarter ended on 30th June, 2022. In this connection and continuation of ou intimation regarding Trading Window, the trading window for dealing in securities of the Company is already closed for the Company's Directors/ officers and designated employees of the Company from 1st Day of July, 2022 till 14th day of August, 2022.

For Trio Mercantile and Trading Ltd Meghha Trived

Company Secretary Place : Mumbai Date: 2nd August, 2022

Royal Cushion Vinyl Products Limited

Read office: 60 CD, Shlok, Government Industrial Estate, Charkop, Kandivali (W) Mumbai - 400 067 Email: legalho83@gmail.com

Website: - <u>www. rcvp.in</u>, CIN no: - L24110MH1983PLC031395 NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 and other relevant regulations of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, August 12, 2022 to interalia consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2022.

A copy of the said notice i available on the Company's website at <u>www.rcvp.in</u> and also on the Stock Exchange website at www.bseindia.com

For Royal Cushion Vinyl **Products Limited** Jayesh Motasha Director - 00054236 Place: Mumbai

Date: 02nd August, 2022

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, फ्लॅट क्र.००४. तळमजला. सिद्धीविनायक अपार्टमेंट. नयानगर, मिरा रोड (पुर्व), जिल्हा ठाणे-४०११०७ या नागेबाबत झालेला दिनांक १८.०१.१९९३ रोजीचे नोंट क.सीएचएचए-६२-१९९३ व दिनांक २४.०९.१९९^३ रोजीचा **विनायक विल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स** आणि श्री अमित श्रीवास्तव यांच्या दरम्यान झालेला मळ विक्री करारनामा आणि श्री. अमित श्रीवास्तव व श्री. अब्दुर कादर अब्दुला शेख यांच्या दरम्यान झालेला दिनांक ०९.०१.१९९५ रोजीचा करारनामा हरवला आहे. सर्व त्र्यक्तींना येथे सुचित करण्यात येत आहे की, सदर हरविलेल्या दस्तावेजाच्या आधारावर माझे अशील श्री. नि<mark>सार अहमद अब्दुल कादर शेख</mark> (विद्यमान मालक) यांच्या वतीने कोणताही व्यवहार करू नये. खालील . त्वाक्षरीकर्ता वकील यांनी सदर सूचनेच्या तारखेपासु १४ दिवसात योग्य पुराव्यांसह दावा मागविले आहेत विहित कालावधीत कोणताही दावा प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल की, हरविलेल्या करारनामाच्य आधारावर कोणताही दावा नाही आणि असल्यास त्यार

एसवीएस लिगल सरोज वी. शर्मा (वकील उच्च न्यायालय) बी/०७, जय पुनम नगर कोहौसोलि., दीपक हॉस्पिटलजवळ, मिरा भाईंदर रोड, भाईंदर (पूर्व), व्यणे-४०११०५. दिनांक: 0 ३.0८.२0२२

PUBLIC NOTICE

By this Notice, Public in general is informed that my client Mr. Rajeshbhai Nurali Dinani is owner of Flat No. A/301, Shiv Pooja C. H. S. Ltd., Bldg. No. 93, Shanti Park, Mira Road (East), Dist. Thane. Originally the said flat was purchased by Mr. Bhimijbhai M. Varsa & Mr. Kanubhai M. Varsa by and under Agreement for Sale dated 19/04/1995 from Mls. Rajdeep Builders & Developers and Mr. Bhimijbhai M. Varsa did the three seed to the control of the contro larsa died intestate on 06/08/2004 and afte completing the requisite formalities unde M.C.S. Act, 1960 the society transferred th undivided share belonging to the deceased in the name of co-owner Mr. Kanubhai M. Varsa and he became the sole owner of the said flat. Mr Kanubhai M. Varsa sold the said flat to Mr oreth Jisso Augustin Yohannan & Mr. Koret ugustin Yohannan by and under Agreement fo ale dated 27/09/2005 and the said Mr. Koret isso Augustin Yohannan & Mr. Koreth Augusti ohannan sold the said flat to my client M Rajeshbhai Nurali Dinani by and unde Agreement for Sale dated 31/12/2020. Mi Rajeshbhai Nurali Dinani has agreed to sell the aid flat to Mr. Rahul Uttam Tarkase & Mrs aishali Rahul Tarkase. My client is invitin aims and objections from the other legal heir of the deceased Mr. Bhimjibhai M. Varsa if an nterest in the capital/property of the societ pelonging to the deceased as well as sali transaction of the said flat. The objectors nts may contact to the undersigned 15 days from the publication of the notice, along with documentary support i is/her/their claim failing which no claim will be onsidered and sale transaction will be

K. R. TIWARI (ADVOCATE Shop No. 14, A-5, Sector-7 Shantinagar, Mira Road, Dist. Thane

जाहीर सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, मंगला गोकुळदार

कामथ या टोपाझ को-ऑप.हौ.सो.लि.. पत्ता: नर्मद पॅराडाईज कॉम्प्लेक्स, एव्हरशाईन एन्क्लेव्हजवळ, मिर रोड (पुर्व)-४०११०७ या सोसायटीच्या सदस्या होत्य आणि त्यांचे श्री. एस.गोकुळदास कामथ यांच्यासह नोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र.**ची/५०७** च्य तंयुक्त धारक होत्या, यांचे २०.०२.२०२२ रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले. आता त्यांचे पती श्री. **एस.गोकुळदास कामथ** यांनी उपरोक्त सदर फ्लॅट समो नोसायटीच्या १००% सदस्यत्वाकरिता अर्ज केला आहे उप-विधीनुसार सोसायटी याव्दारे, सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील. मयत सभासदाच्या सदर शेअस व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य विदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंव आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १। दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत भासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाट चाच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पृष्ट्यर्थ अर्श कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मार्गावण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षे प्राप्त झाले नाहीत. तर मयत सभासदाच्या सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधार्श गोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल आक्षेपकर्त्यांनी सदर कालावधी समाप्ती तारखेपर्यंत सदः मुचना प्रकाशन तारखेपासून खालील स्वाक्षरीकर्ता गोसायटीचे सचिव/अध्यक्षाकडे लेखी आक्षेप द्यावे किंवा संपर्क करावा.

पवीएस स्निगस्न . सरोज वी. शर्मा (वकील उच्च न्यायालय) बी/०७, जय पुनम नगर कोहौसोलि., दीपक हॉस्पिटलजवळ, मिरा भाईंदर रोड, भाईंदर (पुर्व). प्रणे–४०११०५.

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, हैदरी को-ऑप, हौसिंग सोसायटी (नियोजित) आ शे**हनाझ सलिम** शाह यांच्या दरम्यान फ्लॅट क्र.ए/ ३०५ (नियोजित), हैदरी चौक, नयानगर, मिरा रोड (पुर्व जिल्हा ठाणे-४०११०७ या जागेबाबत झालेला दिनांव २०.०८.१९८२ रोजीचा मुळ विक्री करारनामा हरवल आहे. सर्व व्यक्तींना येथे सुचित करण्यात येत आहे की, सदर हरविलेल्या दस्तावेजाच्या आधारावर माझे अशील शाह निदा सलिम व अली मेहन्दी सलिम शाह (विद्यमा मालक) यांच्या वतीने कोणताही व्यवहार करू नरे खालील स्वाक्षरीकर्ता वकील यांनी सदर सूचनेच्य तामबेपासन १४ दिवसात योग्य पगट्यांसह दावा मागवित आहेत. विहित कालावधीत कोणताही दावा प्राप्त झाल्यास असे समजले जाईल की, हरविलेल्य करारनामाच्या आधारावर कोणताही दावा नाही आर्पि मसल्यास त्याग केलेला आहे.

एसवीएस लिगल सरोज बी. शर्मा (वकील उच्च न्यायालय) बी/06, जय पुनम नगर कोहौसोलि., दीपक हॉस्पिटलजवळ, मिरा भाईंदर रोड, भाईंदर (पुर्व), त्यणे-४०११०५ दिनांक: 03.0८, २०२२

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that M/S. MONARCH ELEVATORS (INDIA) MONARCH ELEVATOR COMPANY PRIVATE LTD.,) is the owner of Gala No. 102, 1st Floor of NEW HEERA PANNA PREMISES CO-OP. SOC. LTD., Goregaon (East), Mumbai 400063 bearing CTS No. 67/A/1, of Village Dindoshi, Taluka Borivali within the Registration District of Mumbai Suburban and holding Share Certificate No. 23. The Origina Agreement dated 6th day of October 997 entered between M/s. Monarch Industries and Monarch Elevator Company Pvt. Ltd. pertaining to the said Gala is irrecoverably lost or misplaced. Any person/s who has/have any claim, right, title and interest in the said Gala and in the original Agreement by way of sale gift, exchange, mortgage, charge ease, lien, succession or in any othe manner whatsoever should intimate the same to the undersigned with ifficient documentary proof within 15 days from the date of publicatio of this notice at the address provide ereunder. In case no objections are received within the aforesaid time, it shall be presumed that there are no claimants to the said Gala and to the first Original Agreement.

Raghavan Arayil Veetil Advocates, High Court, Shop - G - 14, Sai Krupa Mall, Opp. Rly. Station, Dahisar (West), Mumbai - 400068. Mob: 9323295171/7758865171 Email: raghavanveetil@gmail.com Place: Mumbai Date: 03/08/2022

अ. अर्ज

PUBLIC NOTICE

By this Notice, Public in general is informed that Late Mr. Cyril Salvadore Mascarenhas, joint member of the Neelofar Shantinagar Co operative Housing Society Ltd. and co-owner of Shop No. 12, Building No. B-28/29, Sector-10 Shanti Nagar, Mira Road (East), Dist. Thand died intestate on 13/04/2021. Mrs. Rebell Deepa is claiming transfer of the undivider shares and interest belonging to the deceased in her name being the daughter and one of legal heir of the deceased member. The other lega heirs of the deceased have released their shar in respect of the above Shop in favour of the claimant by entering into a registered releas deed dated 15/07/2022. The claims an objections are hereby invited from other lega heirs and successors of the deceased member i any for the transfer of the undivided shares ar terest belonging to the deceased member interest belonging to the deceased member ir respect of the said shop, inform to undersignet within period of 15 days from the publication of this notice failing which the society will transfer undivided shares and interest belong to the deceased member and thereafter no claims of objections will be considered by the society.

> K. R. TIWARI (ADVOCATE) Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar, Mira Road, Dist. Thane.

जाहीर नोटीस

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, श्रीम. मीन मोहन शिंदे ह्या कै. मोहन रामचंद्र शिंदे यांच्य कायदेशीर वारस आहेत. सदनिका क्रमांव १३/सी/१२ इंद्रावती नागरी सहकारी गृहनिर्माण संस्था, नागरी निवारा परिषद, प्लॉट क्र. ६ गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०००६५, हे वरील सदनिकेचे मळ सभासद कै. मोहन रामचंद्र शिंदे हे होते. त्यांच्या मृत्यू दि. ०५/१०/२०१२ रोजी कायदेशीर नामांकन बनविता झाला आहे. मयर श्री. मोहन रामचंद्र शिंदे यांची पत्नी श्रीम. मीन मोहन शिंदे असून सदर सदिनका ही जिल्हाधिकारी यांचे ऑर्डर क्र./सी/कार्या-७क/कावि-५१०/२०२२ दि. ०४/०७/२०२२

अन्वये त्यांच्या नावावर झालेली आहे. श्रीम. मीना मोहन शिंदे या वरील सदनिकेच्य मालक असून ते त्यांच्या ओळखीच्या खरेदीदारास विकण्यास सदनिका इच्छुक आहेत. कोणतेर्ह नामांकन पुढे कोणत्याहीँ (व्यक्तीवर) किंव संस्था (आय.एस.) ज्यांचा या सदनिकेवर किंव त्यावर कोणताही दावा आहे, वरील कोणत्याही बंदरावर मार्गाने किंवा भाडेपट्टीने, घोरणाधिकार भेटवस्तू किंवा परवाना, वारसा, विनियम इसमेन्ट, गाहण ही नोटीस प्रकाशित झाल्यापासून १५ दिवसाच्या आत कागदोपत्री पुराव्यासह अश दाव्यांचे नेमके स्वरुप, विशेषतः त्यामध्ये नमव करुन, वर नमद केलेल्या पत्त्यावर अधोस्वाक्षरी करणाऱ्यांना ते कसेही बदलावे किंवा कसेही लेखित स्वरुपात कळवावे. तसे न झाल्यास उपरोक्त साधनिकेवर इतर कोणीही दावेदार नाही असे गृहीत धरले जाईल. त्यानंतर सदर सदनिकेंच्या संदर्भात कोणत्याही व्यक्तीचे दावे किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत.

सही/ स्थळ : मुंबई दिनांक : ०३/०८/२०२२

वसली पात्र रक्कम

जाहीर नोटीस

जा.क्र./उपनि/वसई/ता./०४/२०२२ दिनांक: २९/०७/२०२२

कार्यालय

उपनिबंधक सहकारी संस्था, ता. वसई, जि. पालघर

तामतलाव, जॉनी क्रॉस लेन, वसई (प.) ४०१२०७

या नोटीसीद्वारे खालील नमूद केलेल्या सर्व व्यक्तीस कळविण्यात येते की, धीरज शॉपिंग सेंटर प्रिमाईसेसे कॉ.ऑप.सो.लि. सर्व्हे नं. २४९, २६९ आचोळे, एव्हरशाईन सिटी, वसई, जिल्हा पालघर - ४०१ २०८ यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५४बी २९ अंतर्गत वसुली दाखला मिळणेबाबत दाखल केलेल्या अर्जानुसार आपण दिनांक २१/०७/२०२२ रोजीच्या सुनावणीस हजर राहिला नाहीत. तरी पुढील सुनावणी दिनांक २५/०८/२०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता ठेवण्यात आलेली आहे.

तरी उक्त दिवशी व वेळी आपण सुनावणीस उपस्थित राहून आपले लेखी म्हणणे दाखल करावे. अन्यथा सदरबाबत आपले काहीही म्हणणे नाही, असे गृहित धरून प्रकरणी कायद्यातील तरतुदीनुसार उचित निर्णय देण्यात येतील याची नोंद घ्यावी

थकबाकीदार

м.	3131	વવાવાવાવા	401		पसुरा। पात्र रपकान
क्र.	क्र.				रु.
8	१७/२२	रेमंड रॉक करवाले क्लाईड मनवेल मार्टिन मोझेस आंतोन मार्टिन लीन पीटर रुमाऊ	भुईगाव खुर्द, वसई (प.) भुईगाव खुर्द, वसई (प.) तलाव वसई (प.) घास, नालासोपारा (प.)	गिरीज	रु. ८७,३२१
?	२२/२२	रेमंड रॉक करवाले क्लाईड मनवेल मार्टिन मोझेस आंतोन मार्टिन लीन पीटर रुमाऊ	भुईगाव खुर्द, वसई (प.) भुईगाव खुर्द, वसई (प.) तलाव वसई (प.) घास, नालासोपारा (प.)	गिरीज	रु. ८१,२११
w	२०/२२	रेमंड रॉक करवाले क्लाईड मनवेल मार्टिन मोझेस आंतोन मार्टिन लीन पीटर रुमाऊ	भुईगाव खुर्द, वसई (प.) भुईगाव खुर्द, वसई (प.) तलाव वसई (प.) घास, नालासोपारा (प.)	गिरीज	रु. ७२,४८७
X	२१/२२	रेमंड रॉक करवाले क्लाईड मनवेल मार्टिन मोझेस आंतोन मार्टिन लीन पीटर रुमाऊ	भुईगाव खुर्द, वसई (प.) भुईगाव खुर्द, वसई (प.) तलाव वसई (प.) घास, नालासोपारा (प.)	गिरीज	रु. ७२,४८७
ч	१६/२२	रेमंड रॉक करवाले क्लाईड मनवेल मार्टिन मोझेस आंतोन मार्टिन लीन पीटर रुमाऊ	भुईगाव खुर्द, वसई (प.) भुईगाव खुर्द, वसई (प.) तलाव वसई (प.) घास, नालासोपारा (प.)	गिरीज	रु. ८१,२११
Ę	१८/२२	रेमंड रॉक करवाले क्लाईड मनवेल मार्टिन मोझेस आंतोन मार्टिन लीन पीटर रुमाऊ	भुङ्गाव खुर्द, वसई (प.) भुङ्गाव खुर्द, वसई (प.) तलाव वसई (प.) घास, नालासोपारा (प.)	गिरीज	रु. ८१,२११
હ	२३/२२	रेमंड रॉक करवाले क्लाईड मनवेल मार्टिन मोझेस आंतोन मार्टिन लीन पीटर रुमाऊ	भुईगाव खुर्द, वसई (प.) भुईगाव खुर्द, वसई (प.) तलाव वसई (प.) घास, नालासोपारा (प.)	गिरीज	₹. १,५४,००८

दिनांक : ०१.०८.२०२२ ठिकाण : वसई

Date: August 02, 2022

शिक्का

सही/ (योगेश र. देसाई) उपनिबंधक, सहकारी संस्था, वसई

LUHARUKA MEDIA & INFRA LIMITED

CIN: I 45400MH1987PI C044094 red Office: A-301, Hetal Arch, S.V. Road, Malad (West), Mumbai 400064: Phone No.: 022-6894-8500/08/09, Fax: 022-2889-2527; Email: info@luharukamediainfra.com; Website: www.luharukamediainfra.com;

EXTRACT OF THE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER

JUNE 30, 2022							
(Rs. in Lakh, except EPS)							
Sr.	Particulars		Year Ended				
No.		30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022		
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)		
1	Total income	53.76	62.99	30.52	167.92		
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	25.10	11.03	17.95	76.97		
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	25.10	11.03	17.95	76.97		
4	Net Profit/ (Loss) for the period (after Tax and Exceptional and/or Extraordinary items)	18.79	8.30	13.44	57.32		
5	Total Comprehensive Income for the period after tax	18.79	8.30	13.44	57.32		
6	Equity Share Capital (Face Value Re. 01/- each)	937.20	937.20	937.20	937.20		
7	Reserves excluding revaluation reserves	-			479.17		
8	Earnings Per Share (Basic & Diluted) *	0.02*	0.01*	0.01*	0.06		

the: The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results filed with the Stock Exchange unde Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un audited financial results are available on the stock exchange website at www.bseindia.com and also on the Company website at www.luharukamediainfra.com. For and on behalf of the Board of Directors of

Luharuka Media & Infra Limite

Ankur Agrawal anaging Director DIN: 06408167

जाहीर सूचना

येथे मचित करण्यात येत आहे की. आमचे अशील श्री जितेंद्र डी. पारेख, श्रीमती ज्योती जे. पारेख, श्री. राजे जे. पारेख व अल्का आर. पारेख हे फ्लॅट क्र.७११ ७वा मजला, सी विंग, विणा सितार को हौसोलि. म्हण् ज्ञात सोसायटी, जमीन एस.क्र. १६३(भाग), सीटीएर क्र.१२८ए/४५ (भाग) व १२८ए/४५/१(भाग), सेक्ट १, महावीर नगर, डहाणुकरवाडी, कांदिवली (प.) गाव कांदिवली, ता. बोरिवली, जिल्हा मुंबई उपनगर ४०००६७ येथील जागेचे मालक आहेत. मुळतः सदर फ्लॅट मे. निकुंज डेव्हलपर्स यांनी श्री

द्वारकादास एम. पारेख यांच्याकडे दिनांक १८.०६.२००

करारनामामार्फत विक्री केले होते. सदर श्री. दारकादा एम, पारेख १८,०५,२००५ रोजी निधन झाले, त्यांच्य पञ्चात श्रीमती हिराबेन टारकाटास पारेख (पत्नी-मत्य दिनांक २६.१०.२०१०), श्रीमती हर्पदा एल. दोर्श श्रीमती मालतीबेन बी. जरीवाला (विवाहीत मली) जितेंद्र डी. पारेख (मुलगा) हे कायदेशीर वारसद आहेत. सदर श्रीमती हर्षदा लक्ष्मीकांत दोशी व श्रीमतं मालतीबेन भरतभाई जरीवाला यांनी सदर फ्लॅटमधील ऱ्यांचे शेअर्स श्री. जितेंद्र डी. पारेख यांच्या नावे दिनांव ०९.०५.२०१८ रोजीचे (बीआरएल-९-४३३०-२०१८ नोंदणीकृत मुक्ततता करारनामामार्फत मुक्त केले आणि सदर श्री. जितेंद्र डी. पारेख यांच्या विनंतीवर सोसायटी थ्रीमती ज्योती जे. पारेख, श्री. राजेश जे. पारेख[ा] अल्का आर. पारेख यांची नावे भागप्रमाणपत्रावर नम् केले. येथे सुचित करण्यात येत आहे की, सदर फ्लॅंट एडेलविज हौसिंग फायनान्स लिमिटेडकडे तारण आ जर कोणा व्यक्तीस/संस्थेस/बँकेस सदर हरवलेलं रस्तावेजाचा ताबा असल्यास किंवा सदर फ्लॅटबाब विक्री, बक्षीस, भाडेपड़ा, वारसाहक, अदलाबदल तारण (एडेलविज हौसिंग फायनान्स लिमिटेड व्यतिरिक्त) मालकी हक, खासगी तारण किंवा अन्य इतर प्रका कोणताही अधिकार, हक व हित असल्यास त्यांन लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना आजच्या तारखेपासून **१४ (चौदा**) देवसात कळवावे, अन्यथा अशा व्यक्ती/संस्था/बँकांच दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समज जाईल आणि आमचे अशील अशा कोणत्याही दाव आणि/किंवा हरकतीचा संदर्भ न घेता मालमत्तेचा व्यवह हरण्यास मुक्त असतील.

ड्रॉईट लिगल सोल्युशन ५०२, ५वा मजला, पारस बिझनेस सेन्टर. कार्टर रोड क्र.१, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६

जाहीर सूचना

मालमत्ता हस्तांतरणासाठी अर्ज केला आहे.

जालिंदर गोविंद बोराटे हे एकमेव कायदेशी वारसदार असून त्यांनी म्हाडाकडे सदर खोर्ल जर कोणा व्यक्तीस सदर खोली जागेवर विक्री शेअर. वारसा. बक्षीस. हस्तांतर. करारनामा भाडेपद्मा, उपभाडेपद्मा, वाटप, परवाना, उप-परवाना परिरक्षा, वहिवाट, लिस पेन्डन्स, अदलाबदल तारण, अधिभार, मालकी हक, न्यास, ताबा **नायदेशीर हक्क, एमओयु, लिव्ह ॲण्ड लायस**न्स मृत्युपत्र किंवा जप्ती किंवा अन्य इतर प्रकार . जोणताही दावा किंवा हित असल्यास त्यांनी लेर्ख स्वरुपात सर्व आवश्यक सत्य दस्तावेज व कागदपत्रांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना त्यांच कार्यालय २१६, दीप लक्ष्मी को – ऑप हौसोलि., २रा मजला, बीआयटी चाळ क्र.२५ समोर, एम.जी. रोड, आग्रीपाडा, मुंबई-४०००११ येथे आजच्या तारखेपासन १५ (पंधरा **दिवसात** कळवावे, अन्यथा असे समजले जाईल की, दावा किंवा आक्षेप, काही असल्यास री प्रक केले आहेत आणि त्यारा /स्थारि केले आहेत आणि ते माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाही आणि म्हाडाकडे त्यांच्य नावे सदर खोली जागा हस्तांतरणाची प्रक्रिय माझे अशील करतील.

वर संदर्भीत अनुसुची (फ्लॅट जागा व भागप्रमाणपत्राचे वर्णन)

खोली क्र.सी-२७, क्षेत्रफळ ३०० चौ.फु. कार्पेट अनक्रमांक १३१ ते १३५ धारक रु.५०/-

श्री. दीपक एन. राणे

गोजीचे (बीडीआग-८-०५१५४-२००२) नोंटणीक

वकील, उच्च न्यायालय मुंबई

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. जालिंदर गोविंद बोराटे यांनी येथे नमृत केले आहे की, श्रीमती इंदुबाई गोविंद बोराटे या खालील अनुसुचीत नमुद केलेल्या जागेच्य वेद्यमान मालक व वहिवाटदार आहेत जे **स्वर्गीय** श्री. मालोजी गोविंद बोराटे यांच्याकडूः हस्तांतर झालेली होती, जे श्री**मती इंदुबाई गोविं** बोराटे यांचे अविवाहीत पुत्र होते आणि त्यांना सदर खोली मालमत्ता २८ मार्च, १९८९ रोर्ज म्हाडाकडन देण्यात आली होती. यापढे श्री**मती** <mark>इंदबाई गोविंद बोराटे</mark> यांचे २६ डिसेंबर, २०२१ ोजी निधन झाले आणि तद्नंतर त्यांचे पती श्री गोविंद कोंडिबा बोराटे यांचे १३ जानेवारी १०२२ रोजी निधन झाले आणि **श्रीमती इंदुबा**ई गोविंद बोराटे व श्री. गोविंद कोंडिबा बोराटे यांचे निधनानंतर त्यांचा एकमेव मुलगा **श्री**

क्षेत्र, प्लॉट क्र.६४, अमेय को-ऑप.हौसिंग सोसायटी लि., गोराई(१), आरएससी-१४, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ तसेच प्रत्येकीचे ५ (पाच) पूर्णपणे भरणा केलेले शेअर्सचे गगप्रमाणपत्र क्र.२७.

आज दिनांकीत ०३ ऑगस्ट, २०२२ वकील व कायदेशीर सल्लागार

स्वर्गीय श्री. बिरेंद्र निगनदास कोठारी हे फ्लॅट क्र.ई-४१८, ४था मजला, राज आर्केड को-ऑपरेटिव्ह हौिस सोसायटी लिमिटेड, महावीर नगर, डहाणकरवाडी क्रांदिवली (प.), मुंबई-४०००६७ या सोसायटीचे संयु मालक/सदस्य आहेत आणि सोसायटीच्या डमारतीमधी लॅट क्र.ई-४१८ चे धारक आहेत, यांचे २३.१०.२०१ रोजी निधन झाले. मयत संयुक्त सदस्याचे सर्व कायदेशी वारसदार यांनी कुमारी मेघा बिरेंद्र कोठारी व श्री. मिही बिरेंद्र कोठारी यांच्या नावे मयत संयक्त सदस्याचे शेअर दिनांक १ ऑगस्ट, २०२२ रोजीच्या मुक्तत करारनामानुसार मुक्त केले. सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल

जाहीर सूचना

ळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स हेतसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंव आक्षेप असल्यास ते ह्या सचनेच्या प्रसिध्दीपासन १९ (पंधरा) दिवसात सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स तसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्य दावा/आक्षेपांच्या पष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन रावाच्या प्रतींसह मार्गावण्यात येत आहेत. वर दिलेल्य पदनीत जर काही टावे/आक्षेप पाप्त द्याले नाहीत. त . गयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायत उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहा करण्याम मोमायटी मोकळी असेल. जर मोमायटीच्य nisaen/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स : हेतसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटी त्यावर सोसायटी कार्यवाही करेल, सोसायटींच्य ... गोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्द निरीक्षणांकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचि गांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दींच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्य

राज आर्केड को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटे दिनांक: 0३.0८.२०२२ ठिकाण: मुंबई

जाहीर नोटीस या नोटीसीद्वारे माझे अशील श्री. पी. रामचंद्रन तर्फे पर्वांना कळविण्यात येत आहे की त्यांची पत्नी श्री**मती** अमिनी रामचंदन हे पार्श्व शरनम को. ऑप. हो. सो नी... पत्ता कष्णा ताऊनशिप. वसई रोड (प). पिन ०१२०१ चे सभासद आणि इमारतीमधील सदनिक

क्र. बी/ ३०५ चे धारक होते. त्यांचे दिनांक ०३/०३ २०१९ रोजी निधन झाले आहे. श्रीमती. अमिनी रामचंद्रन यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पती पी. रामचंदन यांनी सोसायटीकडे. सोसायटीच्य भांडवल / मिळकतीमधील मयत सभासदाच्या सदर शेअर्स आणि हितसंबंधाचे त्यांच्या नावे हस्तांतर करण्यास त्यांची अंतिम मृत्यु पत्र दिनांक १०/०२*,* २०१९ आणि दोन्ही मुलांच्या संमतीने अर्ज केला आणि १४१ ते १४५ माझ्या अशीलांच्या नावावर हस्तांतर केले आहे आणि त्यांना सोसायटीचे सभासद म्हणन

मान्यता दिली आहे. भाता माझ्या अशीलांना <mark>श्री. पी. रामचंद्रन</mark> यांना सदर सदिनका क्र. बी / ३०५ संभाव्य खरेदीदारार वेकण्याची इच्छा आहे तरी सदर फ्लॅट संबंधी कोणाचाह . नोणताही हक्क जसे विक्री, अदलाबदल, वारसाहक्क त्रारनामा, करार, तारण, बक्षीस, भाडेकरार, लीन ताबा. संस्थात्मक वा अन्य कोणताही प्रकारचा हक्क असल्यास त्यांनी त्याबाबत ही नोटीस प्रसिद्ध ल्यापासून ७ दिवसांच्या आत खाली सही करणायार . खालील पत्त्यावर लेखी स्वरुपात समर्थनीय दस्तऐवज पुराव्यासहीत कळवावे तसे न केल्यास कोणाचाह ोणत्याही प्रकारचा हक्क, वा / आणि आक्षेप नाही असल्यास तो सोडुन देण्यात आला आहे असे समजुन सदर वाटाघाटी पूर्ण करुन माझे अशील खरेदी / विक्रीच यवहार पूर्ण करतील.

थळ : परार देनांक : ०३/०८/२०२२ अडॅ. रुपाली राणाईत ऑफीस नं.९, अपनाघर को.ऑप. हौ. सो.ली. अंबाडी रोड. वसई रोड (प) जि. पालघर - ४०१२०

मो. ९८२३०४३<u>४६६,९२८४२३६१०४</u>

★TARMAT टॉरमॅट लिमिटेड

(पूर्वी रोमन टार्मॅट म्हणून ओळखले जाते) नोंदणीकृत कार्यालय: टॅंक रोड, ओफ जेन विद्या मार्ग, मालाड (पूर्व), मुंबई - ४०० ०९७. टेलि.: २८४० २१३० / ११८०. फॅक्स: २८४० ०३२२. ई-मेलः contact@tarmatlimited.com. वेबसाईटः www.tarmatlimited.com

CIN: L45203MH1986P1C038535 सूचना

अशी सूचना देण्यात येते की सेबीच्या (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्रस) रेग्युलेशन्स, २०१५च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार मालमत्ता व दायित्वाचा अह्वाल यासह ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या पहीला तिमाहीकरिता कंपनिचे इतर गोष्टींबरोबर अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता शनिवार, दिनांक १३ ऑगस्ट, २०२२ रोजी दुपारी ३.०० वा. कंपनीच्या संचालक मंडलाची सभा नोंदणीकृत कार्यालयात होणार आहे.

टॉरमॅट लिमिटेडकरिता सही/-एस. चक्रवर्ती

कंपनी सचिव

स्थळ : मुंबई दिनांक: ०३-०८-२०२२

punjab national bank

पंजाब नैशनल बैंक सर्कल कार्यालय, मंबर्ड पश्चिम, १ला मजला, अमन चेंबर्स, एसव्हीएस रोड. प्रभादेवी. मुंबई-४०० ०२५ एस.व्ही. रोड, अंधेरी (पश्चिम) मुंबई येथे

पर्यायी परिसरची आवश्यकता १३०, कोहली विला, एस. व्ही. रोड, अंधेरी (पश्चिम),

मुंबई –४०००५८ येथे असलेल्या विद्यमान शाखेच्या स्थलांतरासाठी बँकेच्या धोरण मार्गदर्शक/आयएस कोड ३८६१–२००२ (आयएस ३८६१–१९७५) तत्त्वांनुसार शाखेसाठी १८०० (+/-१० प्रतिशत अंतरासह) चौ. फुट व्यावसायिक परिसराची आवश्यक आहे. दिर्घ मुदतीच्या भाडेपट्टाकरीता रॅम्प सुविधासह तळ मजल्यावर किंवा अधिक पसंतीच्या मोठ्या फ्रंटेजसह लिफ्ट सुविधा असलेल्या पहिल्या मजल्यावर ३ फेज विद्युत सेवा, स्पष्ट पारदर्शकता, २४ तास प्रवेश सुविधा, स्पष्ट नामाधिकार आणि वहिवाट प्रमाणपत्र धारक, वरील पत्त्यावर असलेल्या आमच्या विद्यमान शाखेच्या परिसरात (शक्यतो ५०० मीटर अंतराच्या आत). वाणिज्यिक परिसराची आवश्यकता आहे.

प्रपत्र क्र. (१) – तांत्रिक बोली आणि प्रपत्र क्र. (२) – स्क्रम बोली https://www.pnbindia.in/ tender.aspx येथे उपलब्ध आहे किंवा सदर मंडळ कार्यालय, मुंबई पश्चिम येथे सुद्धा मिळू शकतो. त्यांचे स्वतःच्या परिसर असलेल्या सरकारी संस्था/गैर सरकारी संस्था सुद्धा अर्ज पाठ्यू शक्तात. कोणतेही कारण न देता कोणत्याही बोली नाकारण्याचा अधिकार बँक राखन ठेवत आहे. iडळ कार्यालय, मुंबई पश्चिम येथे अर्ज सादर करण्याची **अंतिम तारीख १७.०८.२०२२ आहे**.

मंडळ प्रमुख

शुद्धीपत्र

ह्या द्वारे तमाम जनतेस सचित करण्यात येत आहे की दैनिक मंबई लक्षदीप मध्ये दि.२०/०४/२०२१ रोजी आमचेतर्फे पान क्र. ७ वर जाहीर नोटीस प्रसिद्ध झार्ल होती, ज्यात चुकीने कै. श्रीमती. मोहींदर कौर दुगल ह्यांचे दिनांक १५/०७/२०१३ रोजी निधन झाल्यानंत यांच्या पश्चात त्यांचे वारस फक्त श्री. सतिंदर सिंह उंगल असे लिहिण्यात आले होते तरी कै. श्रीमती ोहींदर कौर दगल ह्यांच्या पश्चात १)श्री. रविंदर सिंह दुगल, २)श्री. सतिंदर सिंह दुगल, ३)श्रीमती. गुरविंदर कौर चढ्ढा, ४)श्रीमती. कुलविंदर कौर चढ्ढा ५)श्रीमती. दलविंदर कौर चंढोक असे वारस होते व यातील श्री. सतिंदर सिंह दगल यांच्या नावे फ्लॅट नं जी/२. तळ मजला. पायल प्लाझा को ऑ हौ सो लि निळेमोरे, नालासोपारा (पश्चिम), ता. वसई, जि पालघर हा सोसायटीचे सर्व त्या आवश्यक कार्यवाहा पार पाडत तसेच इतर वारसांकड्न ना हरकत घे करण्यात आला होता व त्याअन्वये श्री स्पतिंटर सिंह दुगल ह्यांनी सदरचा फ्लॅट हा १)श्री. चंद्रशेखर शिवप्रसा चौधरी आणि २)श्री. बळीराम भगवान यादव ह्यांन **कायमस्वरु**पी विकत दिला होता असे वाचण्यात यावे म्हणुन ही चुक दुरुस्ती करण्यात आलेली आहे.

ॲड. निशिगंघा जयंत परब पत्ता : ए/१०१, काशी कृपा को.ऑ.हौ.सो.लि., दिपक मेडीकल जवळ, एस. टी. डेपो रोड, नालासोपार

जाहीर सूचना हरवले/गहाळ झाले येथे सूचना देण्यात येत आहे की.

श्री. वैभव चंद्रकांत मेस्त्री, श्रीमती श्वेता दिवेंद्र दवणे, कुमारी प्रियांका चंद्रकांत मेस्त्री. पत्ता: फ्लॅट क्र.बी/१०९, १ला मजला, श्री अर्पण को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., लोपेरा स्ट्रीट, भाईंदर (पश्चिम), ठाणे-४०११०१. सदर जागेचे महत्वाचे मुक्तता करारनामा नोंदणीकृत मुळ करारनामा मिरा रोड ते भाईंदर असा प्रवास करतेवेळी हरवले आहे. माझे अशिलांनी भाईंदर पोलीस ठाण्यात दिनांक ०१.०८.२०२२ रोजी एन.सी. नोंद क्र.१७२३१-२०२२ नुसार पावती

श्रीमती चित्रा चंद्रकांत मेस्त्री,

केली आहे. जर कोणामही आक्षेप असल्याम त्यांनी सदर सूचनेपासून १५ दिवसांत कळवावे. सही / -श्री. पी.डी. भोसले (वकील उच्च न्यायालय, मुंबई)

मोबा.:७७०९७०८४९७

क्र.१६०१६ चे दिनांक ०६.१०.२०२१ रोजीचे

मुक्तता करारनामा मुळ करारनामा टीएनएन४–

१३७६७-२०२१ हरविलेबाबत तक्रार नोंद



(प), ता. वसई, जि. पालघर - ४०१ २०३.

क्यूजीओ फायनान्स लिमिटेड

सीआयएन : L65910MH1993PLC302405 **नोंदणीकृत व कॉर्पोरेट कार्यालय** : ३ रा मजला, ए - ५१४, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंवई, ठाणे, महाराष्ट्र-४००५०१. ई-मेल : contactus@qgofinance.com वेवसाइट : www.qgofinance.com दूध्वनी : ०२२ - ४९७६२७९५ सेबी (एलओडीआर) विनियमन, २०१५ चे विनियमन ४७ (१) (बी)

दि. ३०.०६.२०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित स्थायी वित्तीय

निष्कर्षांच्या अहवालाचा सारांश

τ.	तपशील	तिमाहीअखेर (०१.०४.२२ ते		गत वर्षातील अनुषंगिक	गत वर्षअखेर
5.		३०.०६.२२)	(३१.०३.२०२२)	100 100 100	३१.०३.२०२२
				(०१.०४.२०२१ ते ०.०६.२०२१)	
		अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
٦	परिचालनातून एकूण उत्पन्न	२६७. ३४	२५४.९६	१५९.७६	८३८.०२
١	कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक व/वा असामान्य वावीपूर्व)	४७. २४	४१.६३	२८.६४	१४३.१७
١	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपनादात्मक व/ना असामान्य वावीपश्चात)	86.58	४१.६३	२८.६४	१४३.१७
١	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक व/वा असामान्य वावीपश्चात)	३१.२७	२८.५४	१८.५९	९३.२६
	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	३१.२७	२८.५४	१८.५९	९३.२६
١	समभाग भांडवल	E947200.00	६९५२८००.००	६९५२८००.००	E947200.00
	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेवंदामध्ये दर्शविल्यानुसार	-	-	-	
١	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १०/-)	-	-	-	
١	(अखंडित व खंडित परिचालनाकरिता)				-
١	मूलभूत	0.84	०.४१	०.२७	१.३४
١	सौम्बीकृत	0.84	0.88	०.२७	8.38

वरील वित्तीय अहवाल हा कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित कंपन्या भारतीय लेखा मानके (आयएनडी एएस) सहवाचन कंपन्या (भारतीय लेखा मानके) नियम २०१५ चे नियम ३ व कंपन्या (आयएएस) सुधारणा नियम, २०१६ व अन्य मान्यताप्राप्त लेखा निकष व धोरणे स्वीकृत असल्यानुसार, यांच्या अनुषंगाने तयार करण्यात आला आहे

वरील वित्तीय निष्कर्पांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पनरावलोकन करण्यात आले होते व संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. ०२.०८.२०२२ रोजी आयोजित सभेत त्यांना मंजरी देण्यात आली आहे

कंपनी वित्तपुरवठा व गुंतवणुक क्षेत्रात कार्यरत आहे जो कंपन्या (लेखा मानके) नियम, २०१५ अंतर्गत अधिसुचित आयएनडी एएस - १०८ कार्यचलनात्मक विभागा अंतर्गत एकल पुनरावलोकनाअंतर्गत तिमाहीदरम्यान कंपनीने प्रति डिवेंचर रु. १,००,००० वितरण मूल्यावर ६०० अपरिवर्तनीय डिवेंचर्स वाटप केले आहेत. पुनरावलोकनांतर्गत तिमाहीमधील वापरा

वास्तविक रक्कम रु. ६,००,००,००० इतकी आहे. दि. ३०.०६.२०२२ पर्यंत बुक केलेली एकुण कर्जे रु. ७०,९६,२२,४५०/- मूल्याची आहेत. दि. ३०.०६.२०२२ रोजीनुसार एकुण थिकत अपरिवर्तनीय ब्रिंचर मूल्य र

गत कालावधीकरिताची आकडेवारी विद्यमान आकडेवारीशी तुलनायोग्य करण्यासाठी आवश्यकतेनुसार पुनर्गठित/पुन:वर्गवारित करण्यात आलेली आहे.

क्यूजीओ फायनान्स लिमिटेडकरित रचना सिंगी

व्यवस्थापकीय संचालव डीआयएन : ००१६६५०८

दिनांक: ०२.०८.२०२२ ठिकाण : नवी मुंबई

५९,९०,००,०००/- इतके आहे.